

आयुक्त, आदिवासी  
विकास, महाराष्ट्र राज्य,  
नाशिक यांच्या आस्थापनेवरील  
अस्थायी पदे दिनांक  
०१.०७.२००६ ते ३१.०८.२००६  
पर्यंत चालू ठेवण्याबाबत...

**महाराष्ट्र शासन**  
आदिवासी विकास विभाग,  
**शासन निर्णय क्रमांक : आस्था-२००४/प्र.क्र.०९९/का.१५**  
मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०० ०३२.  
**दिनांक : ०१ ऑगस्ट, २००६.**

- वाचा :-**
- १ शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक शाआशा-१०८९/प्र.क्र.११२ /का.१३, दिनांक १९ ऑगस्ट, १९९९
  - २ शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक आस्था-२००४/प्र.क्र.१९ /का.१५, दिनांक २६ सप्टेंबर, २००५.
  - ३ शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक अआशा-२००५/प्र.क्र.१२९/ का.११, दिनांक २५ ऑक्टोबर, २००५.
  - ४ शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक आस्था-२००४/प्र.क्र.१९ /का.१५, दिनांक २५ एप्रिल, २००६.
  - ५ आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे पत्र क्रमांक प्रशा-२००५/ प्र.क्र.१७३/का.२ (५), दिनांक ०८ जून, २००६

**शासन निर्णय :-** आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयाच्या आस्थापनेवरील ११५२५ अस्थायी पदांना उपरोक्त संदर्भाधिन अनुक्रमांक ४ वरील शासन निर्णयान्वये दिनांक ३० जून, २००६ पर्यंत चालू ठेवण्यात मंजूरी देण्यात आली होती. त्यापुढील दिनांक ०१ जुलै, २००६ पासून पुढे चालू ठेवण्यास मंजूरी देण्याचा प्रस्ताव आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी संदर्भाकित अनुक्रमांक ५ येथील पत्रान्वये सादर केला आहे.

०२. आयुक्तालयाने प्रस्तावित केलेली ११५२५ अस्थायी पदे दिनांक ०१ जुलै, २००६ पासून ३१ ऑगस्ट, २००६ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास शासन मंजूरी देत आहे. या ११५२५ अस्थायी पदांवरील खर्च विवरणपत्र "अ" मध्ये दाखविलेल्या या पदांच्या अस्थापनेशी संबंधित लेखाशीर्षाखालील मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

०३. या शासन निर्णयान्वये जी ११५२५ अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे, त्या अस्थायी पदांपैकी कोणतेही पद ६ महिन्यापेक्षा जास्त कालावधीकरिता रिक्त राहिलेले नाही, याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी प्रमाणित करावे.

०४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्याच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५०९/०६/व्यय-१४, दिनांक २७ जुलै, २००६ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

०५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला  
असून त्यांचा संगणक संकेतांक २००६०८०९९७२६९८००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( द. र. चंद्रिकापुरे )  
अवर संविध.

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक (१० प्रती).

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

महालेखापाल (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

अवर सचिव (का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

कक्ष अधिकारी (११, १२ व १३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

वित्त विभाग (व्यय-१४/अर्थ-१९), मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.१५), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

## विवरणपत्र-अ

**शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक आस्था-२००४/प्र.क्र.०१९/का.१५,**  
**दिनांक ३१ जुलै, २००६ चे सहपत्र.**

**आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापनेवरील ११५२५ अस्थायी पदांवरील खर्च ज्या  
लेखाशिर्षाखालील खर्ची टाकावयाचा आहे त्या लेखाशिर्षाची यादी.**

अ.क्र.	लेखाशिर्ष
१	मागणी क्रमांक टी, २-२२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-००१-संचालन व प्रशासन (०१) जनजाती कल्याण आयुक्त (२२२५ १०२५)
२	मागणी क्रमांक टी-२, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण- ०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-००१-संचालन व प्रशासन (०२) जनजाती आयुक्त (२२२५ १०३४)
३	मागणी क्रमांक टी-२, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण- ०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-००१-संचालन व प्रशासन (०३) प्रकल्प अधिकारी (२२२५ १०४३)
४	मागणी क्रमांक टी-२, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण- ०२- अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७-शिक्षण, ०३, आश्रमशाळा ०१- आश्रमशाळा सुरु करणे व त्यांचे परिरक्षण (२२२५ १२३२)
५	मागणी क्रमांक टी-२, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण- ०२- अनुसूचित जमातीचे कल्याण- २७७-शिक्षण-०१ वसतिगृह (०१) अनुसूचित जमातीमधील मुले व मुली यांच्याकरिता सरकारी वसतिगृहे सुरु करणे व त्यांचे परिरक्षण (२२२५ १०७२)
६	मागणी क्रमांक टी-२, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील योजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७-शिक्षण-०१-मागासवर्गीय मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहे सुरु करणे व त्यांचे परिरक्षण (२२२५ १५५३) / (२२२५ १९५६)
७	मागणी क्रमांक टी-२, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील योजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७-शिक्षण-४-आश्रमशाळा समूह-(०१) ०४ (०१) (२२२५ १५८२) / (२२२५ २००३)
८	मागणी क्रमांक टी-४, २२०३-कामगार व सेवायोजन पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०२-सेवायोजन-१०१-सेवायोजन सेवा-खास शिक्षण व मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करणे (०१) (२२३० ०७५५)